



one Help Desk will be available from 03.12.2023 10.00am to 6.00pm till 04.01.2024 10.00am

फोन हेल्प डेस्क ०३.१२.२०२३ सकाळी १०.०० ते सायं ६.०० पर्यंत ०४.०१.२०२४ सकाळी १०.०० पर्यंत उपलब्ध असेल

## GENERAL GUIDELINES FOR FILLING IN ONLINE APPLICATIONS:

राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी संदर्भाने दिव्यांग अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे/To implement the scheme of providing an environment-friendly Mobile Shop on an e-Vehicle to the Divyangjan in the State, online applications are being invited from Divyangjan applicants.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्या करिता सदर नोंदणी पोर्टल हे दि.०३.१२.२०२३ ते दि.०४.०१.२०२४ सकाळी १० वाजे पर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे. / The registration portal shall be made available from Date 03.12.2023 to 04.01.2024 till 10.00am for submitting online application.

### योजनेच्या अटी व शर्ती / Terms and conditions of the scheme

१. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा / Applicant should be domicile of Maharashtra State
२. अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४०% टक्के असावे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक / सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्रधारक असावा/ Applicant should have at least 40% disability and should have a disability certificate from the District Surgeon / Competent Authority.
३. अर्जदारा कडे दिव्यांगत्वाचे UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. / Applicant must have UDID card.
४. अर्जदारदि.०१.०१.२०२४ या अहर्ता दिनांकाच्या दिवशी १८ ते ५५ या वयोगटातील असावा/ Age of the Applicant should be between 18 to 55 years as on 01.01.2024.
५. मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील / In the case of applicants with intellectual disabilities, their legal guardians/parents will be eligible to apply for the Scheme.
६. दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्नरु. २.५० लाख पेक्षा अधिक नसावे/ Annual income of the applicant should not exceed INR 2.50 lakhs.
७. लाभार्थी निवड करताना जास्त अपंगत्व असलेल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे निवडीचा क्रमहा अतितीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहिल./ Allocation will be made based on the severity of disability from high to mild.
८. अतितीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालविण्याचा परवाना नाकारला असल्यास अशा परिस्थितीत देखील परवाना धारक नसलेल्या अतितीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबत्याच्या (Escort) सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल./If a person having severe disability is denied for driving license, in such situations preference will be given to severely disabled person who does not have a license to do mobile business with the assistance of an escort.
९. अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधीत वाहनाची योग्यती काळजी घेण्याचे बंधपत्र

सादर करणे आवश्यक राहिल/At the time of submission of the application, the applicant is required to submit a bond/affidavit agreeing to all rules and conditions and taking proper care of his/her vehicle/e-cart.

१०. अर्जाचा वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे./ At the time of application, the applicant agrees to all the conditions and takes proper care of the concerned vehicle. Affidavit given along with the application.
११. जिल्हानिहाय लाभार्थ्यांची घोषणा दिव्यांगांच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल/ The District- wise list of the beneficiaries will be published on portal in proportionate to number of persons with disabilities in each district.
१२. अर्जदार हा शासकीय/निमशासकीय/मंडळे/महामंडळे यांचा कर्मचारी नसावा/The applicant should not be employed by the Government, Semi Government, or any Local body/Corporation.
१३. या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तरतो थकबाकीदार नसावा/If the applicant has previously availed a loan from Maharashtra State Handicapped Finance & Development corporation, they should have not defaulted on the given loan.

**ऑनलाइन अर्ज प्रक्रिये करिता आपण खालील दस्तऐवज तयार ठेवणे आवश्यक आहे/For online application process the applicant needs to keep the following documents ready.**

- १) अर्जदाराचा फोटो/Applicant Photo (Only jpeg, jpg,png and gif image with size 15 KB to 100 KB allowed and Photo image Width and Height less than 800px allowed)
- २) अर्जदाराची सही/Applicant Signature (Only jpeg, jpg,png and gif image with size 3 KB to 30 KB allowed) (Only width:190px,height:50px)
- ३) जातीचा दाखला/Caste Certificate (Size:10-500 KB, and Format: jpeg, jpg, png and pdf)
- ४) अधिवास प्रमाणपत्र/Domicile Certificate (Size: 10-500 KB and Format: jpeg, jpg, png and pdf)
- ५) निवासी पुरावा/ Address Proof (Size:10-500 KB, and Format: jpeg, jpg, png and pdf)
- ६) दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र / Disability Certificate (Size:10-500 KB, and Format: jpeg, jpg, png and pdf)
- ७) UDID प्रमाणपत्र /UDID Certificate (Size:10-500 KB, and Format: jpeg, jpg, png and pdf)
- ८) ओळखपत्र/Identity Proof (Size:10-500 KB, and Format: jpeg, jpg, png and pdf)
- ९) बँक पासबुकचे पहिले पान/ First page of Bank Passbook (Size:10-500 KB, and Format: jpeg, jpg, png and pdf)
- १०) अर्जदाराचे प्रतिज्ञापत्रक/Applicant's Affidavit (Size:10-500 KB, and Format: jpeg, jpg, png and pdf)


**ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत खालील चरणांचा समावेश आहे/The online application process includes the following steps**


१. सूचना वाचणे/Reading the instructions
२. प्रथमच वापरकर्त्याची नोंदणी (साइन-अप)/Registration (sign-up) of first-time user
३. ऍप्लिकेशन पोर्टलवर लॉगिन (साइन-इन) करणे/Login (sign-in) to the application portal
४. अर्ज भरणे आणि कागदपत्रे अपलोड करणे/Filling in application form and uploading documents
५. फॉर्मचे पुनरावलोकन करणे, घोषणा तपासणे आणि फॉर्म सबमिट करणे/Reviewing form, checking declaration and submitting the form.
६. अर्ज ऑनलाईन सबमिशनची पोचपावती/Acknowledgement of submission


पोर्टल उघडल्यानंतर, फॉर्म भरण्याच्या सूचना प्रदर्शित केल्या जातील. नोंदणी करण्यापूर्वी आणि फॉर्म भरण्यापूर्वी प्रत्येक प्रथमच वापरकर्त्याने या सूचना वाचणे आवश्यक आहे. प्रथमच वापरकर्त्याने नोंदणी/लॉगिन बटणावर क्लिक केल्यानंतर वापरकर्त्यास साइन-अप/साइन-इन पृष्ठावर निर्देशित केले जाईल. ओटीपी पाठवा बटणावर क्लिक केल्यानंतर मोबाइल नंबर प्रविष्ट केल्यानंतर, नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर **ओटीपी** पाठविला जाईल./Once the portal is opened, instructions for filling the form will be displayed. It is mandatory for first-time user to read these instructions before registering and filling up the form. First-time users on clicking the Register/Login button the user will be directed to Sign-up/Sign-in page. After entering the mobile number on clicking the **Send OTP** button, the **OTP** will be sent on registered mobile number.

Text Size **A** **A+** **A++** Theme

Helpline No.: +918035742016  
Helpline Email: evehiclehelpdesk@gmail.com


 महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या., मुंबई

 75  
आजही  
आजही  
आजही  
आजही  
आजही

 महाराष्ट्र राज्य.  
दिव्यांग कल्याण विभाग

Welcome to Self-Employment To Divyangjan Through Various Businesses on Environmentally Friendly E-Vehicles / E-Cart  
Sign in with your mobile number to get started

Login to your account.

 Note: Please Enter Your Indian Mobile Number

+91 Please Enter Your Indian Mobile Number

**Send OTP**

## Fill E-Vehicle Portal Registration form in 6 steps i.e.

### Step 1 - Personal Details/वैयक्तिक माहिती

Application form for Environmentally Friendly e-Vehicles/E-cart for Divyangjan to become self-reliant  
दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठीचा अर्ज

---

**Personal Details/वैयक्तिक माहिती**

**Name of Applicant/अर्जदाराचे नाव \***

First Name  Middle name  Last Name

**Mother's Name/आईचे नाव \***

First Name  Middle name  Last Name

**Date of Birth/जन्मतारीख \***

dd-mm-yyyy

**Mobile No./भ्रमणधनी क्र. +९१ \***

Only 10 Digit Number

**Email./ईमेल \***

example@gmail.com

**Gender/लिंग \***

Male/पु  Female/स्त्री  Transgender/ट्रान्सजेडर  Other/इतर

**Blood Group/रक्त गट \***

O+  O-  A+  A-  B+  B-  AB+  AB-

**Category/जात/प्रवर्ग \***

General  OBC  SC  ST  VJNT  NT-B  NT-C  NT-D  
(Attached Cast Certificate and Non-Creamy Layer Certificate for OBC/SC/ST/VJNT/NT-B/NT-C/NT-D)

**Cast Certificate / जातीचा दाखला \***

No file chosen (Size:10-500 KB, and Format: jpeg, jpg, png and pdf)

**Business Category/व्यवसाय श्रेणी \***

Business Category

**Marital Status/वेवाहिक स्थिती**

Married  Unmarried  Widow  Divorced

**If you are married, then please provide name of the Spouse/विवाहित असल्यास पतिचे/पत्नीचे संपूर्ण नाव \***

**Name of Guardian of the Applicant/Assistant/ Care Taker अर्जदाराच्या पालकाचे/सहाय्यकाचे नाव \***

**His/her Contact No \***

**Relationship of guardian with the applicant/अर्जदाराचे पालकांसोबतचे नाते \***

Father  Mother  Wife  Husband  Other

**Educational Details/शैक्षणिक अर्हता \***

Primary  Secondary  Higher Secondary  Diploma  Graduate

Postgraduate  Uneducated

Photograph \*

(Only jpeg, jpg, png and gif image with size 15 KB to 100 KB allowed and Photo image Width and Height less than 800px allowed)

Upload Signature \*

(Only jpeg, jpg, png and gif image with size 3 KB to 30 KB allowed) (Only width:150px,height:50px)

## Step2 - Address Details/ निवासाचे तपशिल

### Address Details/ निवासाचे तपशिल

Are you being resident of Maharashtra State?/आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का?

Yes  No (If Yes Please Upload Domicile Certificate)

Domicile Certificate/अधिवास प्रमाणपत्र\*

No file chosen (Size:10-500 KB, and Format: jpeg, jpg, png and pdf)

Correspondence Address / सध्याचा पत्ता\*

Post / पोस्ट\*

State / राज्य\*

Division/विभाग\*

District/जिल्हा\*

Block/तालुका\*

Village/गाव\*

Pincode / पिनकोड\*

Permanent Address / कायमचा पत्ता\*

Documents of Address Proof/निवासी असल्यासचा पुरावा\*

Driving License  Ration Card  Voter Id  Passport

Electricity Bill  Property Tax Receipt

Address proof / पत्त्याचा पुरावा\*

No file chosen (Size:10-500 KB, and Format: jpeg, jpg, png and pdf)

### Step 3 - Disability Details / दिव्यांगाची माहिती

Disability Details / दिव्यांगाची माहिती

---

**Do You have Disability Certificate /आपल्याकडे दिव्यांगत्व प्रमाणपत्र आहे का\***  
 Yes  No (If Yes, Please fill in the following Details & attach disability certificate)

**Disability Certificate/दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र\***  
 No file chosen (Size:10-500 KB, and Format: jpeg, jpg, png and pdf)

**Do You have UDID Number\***  
 Permanent UDID /कायमस्वरूपी UDID  Temporary UDID /तात्पुरता UDID

**UDID Certificate No/UDID प्रमाणपत्र क्र\***

**UDID Certificate/UDID प्रमाणपत्र\***  
 No file chosen (Size:10-500 KB, and Format: jpeg, jpg, png and pdf)

**Percentage of disability (40% or more than 40%)/दिव्यांगत्व प्रमाण (किमान ४०% अथवा त्यापेक्षा अधिक)\***

**Types Of Disability/दिव्यांगत्वाचा प्रकार\***  
 Locomotors Disability/अस्थिव्यंग  Leprosy Cured persons/कुष्ठरोग निवारीत मुक्त  Cerebral Palsy/मेंदूचा पक्षाघात  Dwarfism /शारीरिक वाढ खुंटणे  
 Muscular Dystrophy/स्नायुंची विकृती  Acid Attack victim/आम्ल हल्ला पीडित  Blindness/पुर्णतः अंध  Low-vision/अंशतः अंध (दृष्टिदोष)  
 Hearing Impairment (Deaf and hard of Hearing)/कर्णबधीर / ऐकू कमी येणे  Speech and Language disability/वाचा / भाषा दोष  
 Intellectual Disability/बौद्धिक अक्षम  Specific Learning Disabilities/विशिष्ट अध्वयन अक्षम  Autism Spectrum Disorder/स्वप्न  
 Mental Behavior/Mental illness/मानसिक वर्तन / मानसिक आधार  Multiple Sclerosis/हातापायातील स्नायू कमजोर / शिथिल होणे  Parkinson's disease/कंपावात  
 Hemophilia/अधिक रक्तस्ताव  Thalassemia/रक्ताची कमतरता  Sickle Cell disease/रक्ताचे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे  
 Chronic Neurological conditions/मज्जासंस्थेचे तीव्र आजार  Multiple Disabilities/बहुविकलांग

**Do you have Disability by Birth/तुम्हाला जन्मतःच दिव्यांगत्व आहे का\***  
 Yes  No If No then Disability Since

**Area of Disability/दिव्यांगत्व क्षेत्र\***

### Step 4 - Employment Details /रोजगाराची सद्यस्थिती

Employment Details /रोजगाराची सद्यस्थिती

---

**Employment Status/रोजगाराची स्थिती\***  
 Employed  Unemployed

**Are you employed by the Government, Semi Government, or any Government body/Corporation. /आपण शासकीय/निमशासकीय/मंडळे/महामंडळे यांचे कर्मचारी आहात का?\***  
 Yes  No

**BPL/APL/दारिद्वरेपेच्या वर / दारिद्वरेपेच्या खालील\***  
 N/A  APL  BPL  Antyoday

**Annual Income of the Applicant/लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न\***  
 Below 10k  10k to 1 lakhs  01 lakhs to 2.5 lakhs  Above 2.5 lakhs

## Step 5 - Identity Details (Min-1)/ओळखीचा पुरावा (किमान - १)

**Identity Details (Min-1)/ओळखीचा पुरावा (किमान - १)**

**Identity Proof/ओळखपत्र क\***

Driving License  PAN Card  Ration Card  Voter ID  Aadhar Card

Passport  MGNREGA Job Card

No file chosen (Size:10-500 KB, and Format: jpeg, jpg, png and pdf)

**Identity Proof No./ओळखपत्र क्र\***

**Aadhar Card No./आधार क्रमांक\***

**Bank Details of the Applicant/अर्जदाराचे बँक तपशील\***

**Account Holder's Name /खातेधारकाचे नाव**

**Account Number/खाते क्रमांक**

**Bank Name/बँकेचे नाव**

**IFSC Code/IFSC कोड**

**Branch Name/शाखेचे नाव**

**Branch Code/शाखा कोड**

**Please upload Front Page of Bank Passbook/कृपया बँक पासबुकचे पहिले पान अपलोड करा\***

No file chosen (Size:10-500 KB, and Format: jpeg, jpg, png and pdf)

**Applicant's Affidavit/अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र\*** (Size:10-500 KB, and Format: jpeg, jpg, png and pdf)

No file chosen To Download Affidavit Please [Click Here](#)

**What Business would you like to do?/तुम्ही कोणता व्यवसाय करण्यास इच्छुक आहात\***

Food item / खादयपदार्थ

Minor/किरकोळ

Independent Business/स्वतंत्र व्यवसाय

Transport business/वाहतूक

Others

**Declaration \***

1. Mr./Mrs./ \_\_\_\_\_ Son/Daughter/Wife of \_\_\_\_\_ Age \_\_\_\_\_ Caste \_\_\_\_\_  
(SC/ST/OBC/NT/SEBC/VINT) ,Resident of \_\_\_\_\_ , Post \_\_\_\_\_ ,Block \_\_\_\_\_ ,District \_\_\_\_\_  
\_\_\_\_\_,State Maharashtra, Pin code \_\_\_\_\_ do hereby declare that, the Information given above and in the enclosed documents is true to the best of my biowledge and belief, and nothing has been concealed therein. I am well aware of the fact that if the information given by me is provided false/not true, then I will be liable for disqualifying the application as per the law. Also, if any benefits availed by me shall be summarily withdrawn. I will use the grant/e-vehicle/e-cart for the same purpose as per the scheme guidelines dated 10 June 2019

नोंदणी फॉर्म मध्ये देण्यात आलेले अर्जदाराचे प्रतिज्ञापत्रक कृपया डाउनलोड करून अर्जदारांनी व्यक्तीगत माहिती भरून प्रतिज्ञापत्राच्या खाली आपली स्वाक्षरी करून पुन्हा ते अपलोड करावयाचे आहे./Please download the applicant's affidavit given in the registration form and fill in the personal information and upload it again with your signature below the affidavit.

## Step 6 – Accept all Terms and conditions of the scheme / योजनेच्या सर्व अटी व शर्ती स्वीकारा

### Terms and conditions of the scheme\*

1. Applicant should be resident of Maharashtra State.
2. Applicant should have at least 40% disability and should have a fitness certificate from District Surgeon / Competent Authority.
3. Age of the applicant should be between 18 to 55 year
4. In case of intellectual disabilities applicants their legal guardians/parents will be eligible to apply for the Scheme.
5. Annual income of the applicant should not exceed INR 2.50 lakhs.
6. First priority will be given to those having severe disabilities while selecting the beneficiaries. So, the order of selection will be from severe disability to mild disability.
7. If person having severe disability is denied for driving license, even in such a situation preference will be given to a severely disabled person who does not have a license to do mobile business with the help of an escort.
8. At the time of submission of the application, the applicant required to submit a bond/affidavit agreeing to all rules and conditions and taking proper care of his/her-vehicle/e-cart.
9. District wise list of the beneficiaries will be announced in proportion to number of persons with disabilities in the district.
10. The applicant should not be employed by the Government, Semi Government, or any Government body/Corporation.
11. If the applicant has previously availed a loan from our corporation, they should not be in default of the said loan.

### योजनेच्या अटी व शर्ती\*

1. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
2. अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४०% टक्के असावे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक / सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्रधारक असावा
3. अर्जदार हा १८ ते ५५ या वयोगटातील असावा
4. बौद्धिक अक्षम अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील
5. दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्नरु. २.५० लाख पेक्षा अधिक नसावे.
6. लाभार्थी निवड करताना जास्त अपंगत्व असलेल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे निवडीचा क्रम हा अतितीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहिल.
7. अतितीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालविण्याचा परवाना नाकारला असल्यास अशा परिस्थितीत देखील परवाना धारक नसलेल्या अतितीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबत्याच्या (Escort) सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल.
8. अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधीत वाहनाची योग्यती काळजी घेण्याचे बंधपत्र सादर करणे आवश्यक राहिल
9. जिल्हानिहाय लाभार्थ्यांची घोषणा दिव्यांगांच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल.
10. अर्जदार हा शासकीय/निमशासकीय/मंडळे/महामंडळे यांचा कर्मचारी नसावा.
11. या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर तो थकबाकीदार नसावा.

Are the terms and conditions acceptable? \*

Save As Draft

Submit

योजनेच्या अटी व शर्ती मान्य असल्यास सोबत दिलेल्या बॉक्स मध्ये मान्य असल्याबाबत खूण करून फॉर्म सबमिट करावा /If you agree to the terms and conditions of the scheme, please submit the form by ticking the acceptance box in the box provided

योजनेच्या सर्व आवश्यक कागदपत्र व माहिती परिपूर्ण असेल तरच आपला फॉर्म सबमिट होईल याची खात्री करावी. फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपणास आपण नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर तसेच आपण दिलेल्या ई-मेल पत्त्यावर आपला रजिस्ट्रेशन नंबर पाठविण्यात येईल. भविष्यात आपल्या अर्जाची परिस्थिती तपासायची असल्यास कृपया त्या रजिस्ट्रेशन नंबरचा वापर करावा. Make sure that your form is submitted only when all the required documents and information are complete. After submitting the form, your registration number will be sent to your registered mobile number as well as to your given e-mail address. Please use that registration number to check the status of your application in future.